

# OLYMPIC OIL INDUSTRIES LIMITED CIN: L15141MH1980PLC022912

Date:17.08.2023

Regd. Off.: 709, C Wing, One BKC, Near Indian Oil Petrol Pump, G Block, BKC, Bandra (East), Mumbai - 400051
Tel.: 9122 6249 4444 E-Mail ID: olympicoilltd@gmail.com Website: www.olympicoil.co.in

To
The Manager
Dept. of Corporate Services (CRD)
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street, Mumbai – 400 001

Sub: Intimation under Regulation 30 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI LODR") - Newspaper Advertisements of Notice to Members regarding 42<sup>ND</sup> Annual General Meeting

Ref: Olympic Oil Industries Limited Scrip Code: 507609

Dear Sir,

Pursuant to Regulation 30 and 47 of the SEBI LODR, please find enclosed copies of newspaper advertisement, published on August 17, 2023, in Business Standard (English) and Lakshadweep (Marathi), containing the Notice issued for attention of members of the Company regarding 43<sup>rd</sup> Annual General Meeting of the Company to be held through Video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (OAVM) and other related information.

Kindly take the above on record.

Thanking you,

For Olympic Oil Industries Limited

Nipun Verma Whole-time Director DIN: 02923423



you not as the Prime Minister, but as the Prime Servant"

Clean India campaign Make in India Digital India Sansad Adarsh Gram Yojana

Replacing "obsolete"

**Planning Commission** 



"I am present amidst "No poor person in this country should remain without shelter by 2022"

> Start-up India Stand-up India



"I have tried my best to stav away from this allurement (of populist measures)"

100% FDI in agro-based industries Made Air India, BSNL, Shipping Corp operationally profit-making



"We have achieved several milestones through demonetisation. The hidden black money has been brought into the formal economy"

Doubling of farm income by 2022 Scourge of triple talaq



## "Today, we can see a sea change in the country'

Report card of the govt's achievements Doubling the pace of highway construction Record food production Record mobile phone production New IIMs, IITs and AIIMS

Last Independence Day of Modi's first term as PM

ΔΡΟΗΙς ΜΟΗΔΝ New Delhi, 16 August

n August 15, 2014, in his first Independence Day address, Prime Minister Narendra Modi introduced himself to the people as a "boy from a small-town poor family", an outsider to Delhi's elite circles, someone they should think of not as the country's prime minister but its "pradhan sevak", the prime servant.

Modi was then less than 100 days into his new job. Ten Independence Day speeches later, with Parliament elections looming next year, much has changed.

In 2018, in his fifth address from the Red Fort, the last of his first term as prime minister, Modi felt the need to furnish his report card, spending substantial time on the speed with which his government had implemented schemes, which he termed a paradigm shift from 2013.

But on Tuesday, delivering his 10th Independence Day address, the last of his second term as prime minister, Modi said the current period of "reform, perform and transform", a phrase he first used in the 2016 speech, would strengthen the foundation of the coming thousand years, and promised to list the government's achievements "next time on August 15, from this very Red Fort", suggesting the results of next year's elections were a foregone conclusion.

In 2014, with his predecessor, Manmohan Singh, in the audience, Modi acknowledged the contribution of all former prime ministers and governments to India's progress. He urged all to observe a moratorium on casteism, communalism, regionalism and all such activities for 10 years. He said his government would advance by forging consensus, not "by virtue of majority".

This year, the prime minister talked about how "Modi ensured" the construction of the new Parliament building, "Modi's personal commitment" to fight corruption, and "Modi's guarantee" that India will be a top three economy in the world. He thanked the people for voting to form stable governments in 2014 and 2019, which, he said, gave "Modi the courage" to unleash a period of "reform, perform, transform".

In 2019, after winning his second term, Modi said on Independence Day that "neither Modi nor friends of Modi" had contested the election, but 1.3 billion of his countrymen had.

In the nine years and 90 days since May 16, 2014, when he led the Bharatiya Janata Party (BJP) to a historic win, Modi's Independence Day speeches have been watched keenly for new schemes and directions. In 2014, he spoke of Jan Dhan, Clean India, Digital India, Make in

India, and abolition of the Planning Commission. Jal Jeevan Mission was in the first speech of his second term in 2019. In 2017, he listed the benefits of demonetisation.

That is not all, though. At times,  $Modi \, has \, dropped \, ticking \, time \, bombs \,$ in his speeches. He mentioned the  $scourge\, of\, the\, triple\, talaq\, for\, the\, first$ time in his 2017 speech, which his government criminalised after returning to power in 2019, the year Modi bared his "worry about population explosion". The government is yet to move on the population issue. The prime minister has also set goals for his government and collective ones for the people in his speeches, sometimes shifting the goalposts.

In 2017, Modi spoke of building a "new India" by 2022, the 75th anniversary of its independence. Quoting scriptures, he said, "If we don't accomplish work within a stipulated time, we shall not be able to get the desired results.'

Four years later, in 2021, he spoke of an Amrit Kaal spanning 25 years, building a developed India the year the country celebrates its 100th Independence Day in 2047.

In 2014, the PM gave the slogan of "sabka saath, sabka vikas", to which he added "sabkavishwas" five years later, and "sabka prayas" in 2021. In 2016, he promised doubling farmer's incomes by 2022. In 2019, he announced a "dream" target of building a \$5 trillion economy in the next five years.

Some other themes have survived from his early August 15 speeches. On Tuesday, he recounted the humbleorigins story of 2014, and emphasised his campaign against the corruption and appeasement politics of dynastic parties.

Addressing the people as "my beloved family members", the PM pledged his commitment to work for his "family of 1.4 billion Indians" since he came from among them. He was consistent in addressing his "1.25 billion fellow Indians" from 2014 to 2018, which changed to "1.3 billion" in 2019, and to "my beloved 1.4 billion family members" this year, trusting population increase estimates in the absence of Census figures.

Other themes remain unchanged: women's empowerment, India's demographic advantage, the contribution of smaller towns and cities to India's startup ecosystem. Several of his Independence Day speeches highlighted the infrastructure growth in the Northeast and his government's efforts to control inflation.

On Tuesday, echoing 2014, he said we must give a new twist to our cleanliness campaign and cleanse our system of corruption." Is this another

#BSMorningShow

# WORD'S WORTH

Looking at the evolution of Prime Minister Modi through his 10 Independence Day speeches



"While 2014-19 was about fulfilling your basic needs, the years from '19 and beyond will see your dreams getting fulfilled"

\$5 trillion economy in five years Jal Jeevan Mission

Drive against single-use plastic

House, Mumbai - 400 004 (India) Website add: www.zodiacjrdmkjltd.

First Independence Day of second term

uspense Account ("IEPE Suspense Account")



"The mindset of independent India should be 'Vocal for Local"

CIN : 1 65910MH1987PI C042107

For and on behalf of Board of Directors

ZODIAC JRD MKJ LIMITED

Atmanirbhar Bharat

ZODIAC - JRD -MKJ LIMITED

NOTICE

NOTICE is hereby given that pursuant to Section 124(6) of the Companies Act. 2013 ("the Act") read with the vestor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules"

ZODIAC-JRD-MKJ LIMITED ("the Company") will transfer all equity shares in respect of which dividend has not bee paid or claimed by the Member(s) for seven consecutive years or more to the Investor Education and Protection Fun

The equity shares which will be transferred by the Company are those in respect of which the dividend declare

and paid for the financial year 2015-16 has remained unpaid or unclaimed for a period of seve

The details of the Members whose equity shares are due for transfer to IEPF Suspense Account and the details o

such equity shares is made available on our website www.zodiacirdmkiltd.com for information and necessa

Relevant communication has been sent to the concerned Members, requesting them to claim their unpaid o

nclaimed dividend amount(s) on or before 01.11.2023. Members have been informed that failure to claim the same

on or before the said date would result in the transfer of their above mentioned equity shares to the IEPF

The concerned Members may note that upon transfer of such equity shares to the IEPE Suspense Account, no claim

shall lie against the Company (1) in respect of unpaid or unclaimed dividend amount(s) and (2) in respect of equity

shares transferred to the IEPE Suspense Account. Pursuant to the provisions of the Act and the Rules, the concerne

lembers may claim the transferred shares or apply for refund in respect of unpaid or unclaimed dividend amount(

Members requiring any clarification or assistance in this regard may write to the Company's Registrar and Transfe Agent – Link Intime India Private Limited, C-101, 247 Park, L B S Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083 or sen

Place: Mumbai S/d-Date: 16th August 2023 Jayesh Jayantilal Jhaveri (Managing Director)DIN NO. 00020277

OLYMPIC OIL INDUSTRIES LIMITED

Regd. Off.: 709, C Wing, One BKC, Near Indian Oil Petrol Pump, G Block,

Bandra- Kurla Complex, Bandra (East) Mumbai - 400051

E-mail ID: olympicoilltd@gmail.com Website: www.olympicoil.co.in

CIN L15141MH1980PLC022912

NOTICE TO MEMBERS REGARDING 43RD ANNUAL GENERAL MEETING

THROUGH VIDEO CONFERENCING / OTHER AUDIO VISUAL MEANS

Members may please note that the 43<sup>rd</sup> Annual General Meeting ("AGM") of **Olympic Oil Industries** 

Limited ("the Company") will be held through Video Conferencing ('VC') facility / other audio visua

means ('OAVM') on Saturday, September 30, 2023 without the physical presence of the Members at a ommon venue in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules

framed thereunder and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015 read with General Circulars dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, December 08,2021, December 14, 2021, May 05, 2022 and December 28,

2022 issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') and Circular dated May 12, 2020 and

January 05, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circular') to transact the

In compliance with MCA Circulars and SEBI Circular, the Notice of the AGM along with the Annual Report

for the financial year 2022-23 will be sent only by e-mail to those Members whose e-mail addresses are

of the AGM and the Annual Report for Financial Year 2022-23 will be made available on the Company

website at www.olympicoil.co.in and can also be accessed on the websites of the Stock Exchange i.e. at www.bseindia.com and on website of the service provider engaged by the Company i.e. National

Members can attend and participate in the AGM through the VC/ OAVM ONLY, the details of which are

provided by the Company in the Notice of the AGM. Accordingly, please note that no provision has been

made to attend and participate in the 43rd AGM of the Company in person. Members attending the

Meeting through VC facility / OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum unde

As per the MCA and the SEBI Circulars, no physical copies of the Notice of AGM and the Annual Report will be sent to any Member. Members who have not yet registered their e-mail addresses with the Company/Depository Participant are requested to follow the process mentioned below, for registering

their e-mail addresses to receive Notice of the AGM, Annual Report and/or login details for joining the

as well as website of the Company www.olympicoil.co.in

The Company is providing remote e-voting facility to the members to cast voting rights using ar

electronic voting system from a place other than venue of the Meeting ("remote e-voting"). The

members will also be given an opportunity to cast votes electronically during the AGM ("evoting"). The

(DP) as per the process advised by the DP.

manner of e-voting including remote e-voting is provided in the Notice of the AGM

SEBI vide its circular dated November 03, 2021, has mandated registration of PAN, KYC details and nomination. Members holding shares in physical form

are, therefore, requested to submit their PAN, KYC Details including Bank

details and nomination details to the RTA of the Company Link Intime Private Limited at rnt.helpdesk@linkintime.co.in by sending dully filed form ISR-1

and other relevant forms available on website of RTA i.e. www.linkintime.co.in

Please register / update your email addresses with your Depository Participant

For Olympic Oil Industries Limited

tered with the Company/Registrar and Transfer Agent (RTA)/Depository Participant(s). The Notice

businesses that is set forth in the Notice of the AGM.

Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com

43rd AGM through VC facility / OAVM, including e-voting

Section 103 of the Companies Act, 2013.


Physical Holding

Demat Holding

Tel: 91 22 2654 0901 Fax: 91 22 26520906

from the IEPF Authority, for which details are available at www.iepf.gov.in.

an e-mail to iepf.shares@linkintime.co.in or to the Company at info@zodiacjrdmkjltd.com




"Starting from here, the entire journey of the next 25 years, when we celebrate the centenary of Indian independence, marks the Amrit **Kaal of creation** of a new India"



# 'PANCHPRAN', **FOR THE COMING** 25 YEARS

Move ahead with a big resolve of a developed India Liberate ourselves from the mindset of slavery Be proud of our heritage and legacy Unity and solidarity

Duty of the citizens



**202**3

Last Independence Day of second term as PM

of the country...."

from this very Red

Fort, I will present to

you the achievements

, KALYAN'S TULSIRAM CHAMBERS, A, HYDERABAD - 500049, TELANGANA

NOTICE OF 34th ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE, RECORD DATE AND REMOTE E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 34th Annual General Meeting AGM) of the members of Sigachi Industries Limited will be held or hursday, the 7thday of September, 2023 at 11:00 a.m VC")/Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the busi ess as set out in the Notice of the AGM.

The AGM is being convened through VC/OAVM in compliance with he applicable provisions of the Companies Act, 2013 read with MCA General Circular No. 02/2021 dated January 13, 2021 read with Circular No. 11/2022 dated December 28, 2022, Circular No. 20/2020 dated May 05, 2020 in conjunction with Circular No. 14/2020 dated April 08, 2020 and Circular No. 17/2020 dated April 13, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June 23, 2021, 20/2021 dated December 08, 2021 and Circular No. 03/2022 dated 05.05.2022 collectively referred to as "MCA Circulars") and SEBI Circular No. SEBI/ HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and SFRI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/ 11 dated January 15, 2021, respec ively. Physical attendance of the members is not required for the AGM Members desirous of attending the AGM through VC/OAVM may attended the AGM by following the procedure prescribed in the AGM Notice.

Electronic copies of the Notice of AGM and Annual Report are

ent to all the shareholders on August 16, 2023 whose email ID's are registered with Company/Depositories in accordance with the SEBI Circular dated May 12, 2020.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, the Registe of Members & Share Transfer Books of the Company will remain closed from 01.09.2023 to 07.09.2023 (both days inclusive) for the ourpose of Annual General Meeting.

Members will be provided with a facility to attend the AGM through VC/OAVM through Central Depository Services Limited (CDSL). Members may access the same at www.evotingindia.com In terms of Section 108 of the Companies Act, 2013 and Regulation 44 of SEBI (LODR) Regulations, 2015, the company is providing the facility to cast their vote by electronic means on all the resolutions set forth in the Notice of the AGM through electronc voting system of Central Depository Services Limited (CDSL) remote e-voting). The facility of casting votes by a member using emote e-voting as well as the e-voting system on the date of the AGM will be provided by CDSL. All the members are informed that: i) The business as set forth in the Notice of the 34th AGM may be

transacted through voting by electronic means.
ii) The remote e-voting shall commence at 04.09.2023 at 9.00 a.m iii) The remote e-voting shall end on 06.09.2023 at 5.00 p.m. (iv) The cut-off date for dividend entitlement and determining the el

gibility to vote by electronic means or at the AGM is 31.08.2023. v) Any person who acquires shares of the company and becom member of the Company after dispatch of the notice of the AGM may obtain the login ID and password by sending a request a helpdesk.evoting@cdslindia.com.

vi) Members may note that the facility for remote e-voting module will also be made available during the AGM and those members present in the AGM through VC facility, who have not cast their vote on the resolutions through remote e-voting or otherwise are eligi ble to vote through e-Voting system at AGM. The members who have casted their vote by remote e-Voting prior to AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast the vote again.

vii) Members who have not registered their email address are requested to register their email address with the Depositories Company/ Registrar and Share transfer agent i.e., Bigshare Services Private Limited to receive copies of Annual report 2022-23 along with notice of 34th Annual General Meeting.

(viii) The Notice of AGM is available on the Company's website www.sigachi.com/. and also on the CDSL's website https://www.evotingindia.com/. (viii) In case of queries, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting Use Manual for Shareholders available at the downloads section of https://www.evotingindia.co.in or contact Ms. Shreya Mitra, Company Secretary at 229/1 & 90, Kalyan's Tulsiram Chambers, Madinaguda, Hyderabad - 500049, Telangana,

email id: cs@sigachi.com., Ph: 040 40114874.
The Board of Directors of the Company has appointed Ms.
Aakanksha, Practicing Company Secretary as the Scrutinizer to scrutinize the e-voting process and voting at the AGM in a fair and transparent manner. The results declared along with the Scrutinizer's report shall be communicated to the stock exchange and will also be displayed on the Company websit yww sigachi com within 48 hours from the conclusion of AGM By Order of the Board For Sigachi Industries Limited

Place: Hvderabad

SHREYA MITRA
Company Secretary & Compliance Officer



From Byju's to Adani, why are auditors quitting?



Today's Special

Did a bad loan recovery process push Nitin Desai to suicide?



Market Insight

Do defence-related stocks have more firepower?

Get the answers in today's episode



Visit mybs.in/MorningShow or scan this code to watch.



Mon - Fri | 8am

(o) business.standard bsindia

business-standard.com

Date: August 16, 2023 

Place: Mumbai

Nipun Verm Whole-time Director





# चांदूर बाजार येथे सराफा दुकानात चोरी

अमरावती, दि.१६ : चांदूर बाजार शहरातील सराफा दुकानामध्ये अजब प्रकार घडला दुकानाच्या वरच्या बाजूला असलेल्या भिंतीला भगदाड पाडून सराफा दुकानामध्ये उडी टाकून सुमारे १ লাख ५४ हजार रूपयांचे दागिने लंपास करून चोरटे

फरार झाले चांढूरबाजार मोर्शी रोडवरील नेताजी चौकात नगरपरिषद व्यापारी संकूलनामध्ये ही घटना घडली दीनांक १४ऑगस्ट सुमारे रात्री ते १६ ऑगस्ट सकाळ पर्यंत ढुकान बंद होती दरम्याणन दुकान मालक राजू विंचूरकर यांचा मुलगा सकाळी दुकान उघडण्यासाठी परत आला असता तेव्हा त्याला दुकानात चोरी झाली असल्याचे समजले घटनेची माहिती मिळताच चांढूर बाजार ठाणेदार सुरज बोंडे सह पोलिसांनी घटनारथळी धाव घेतली त्यानंतर

न्यायवैद्यक पोलीस

पथकाने तपास

अतिरिक्त ग्रा.

सूरू केला असता

पोलीस अधीक्षक

शशिकांत सावंत

यांनी घटनारश्वळी

तात्काळ भेट दिली

स्थानिक गुण्हे

शाखेचे पथक व

स्थानिक पोलीस फरार असलेल्या आरोपींच्या शोध घेत आहे गेल्या काही वर्षांपासून चांढूर बाजार शहरात अनेक घटना समोर आल्या त्यामध्ये अचलपूर मार्गावरील सुद्धा दुकानामधून चोरट्यांनी दागिने लंपास केले होते पण नगरपरिषद व्यापार संकूलनामध्ये दुकानांमध्ये अजबच प्रकार घडला अज्ञात चोरट्यांनी संकुलनाच्या पाडल त्यानंतर

असलेल्या साराफा पायऱ्याला भगदाड दुकानाच्या वरच्या बाजूच्या भिंतीला सुमारे एक फुटाच भगदाड पाडून पीव्हीसी सीट तोडून उडी मारून दुकानाच्या आत प्रवेश केला तरी कसा अशी खळबळ परिसरात उडाली पोलिसांनी परिसरातील असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा तपास सुरू केला व या घटनेला परिणाम देणार नेमक जवळचा इसम असू शकतो की

काय अशी चर्चा

सर्रास परिसरात

सुरू आहे.

### PUBLIC NOTICE

Chandrakant Raghunath Salunkhe is lawful Owner of H. No 24-22, Collector Compound, Gate No. 5, Malvani Colony, Near Bhaj Market, Malad (West), Mumbai-400095 and he has misplaced / lost Original B.M.C. PhotoPass, Mumbai Zopadpatti Is M.C. Photorass, Munical Zopadpath Identification Survey Receipt, Chain Agreement For Sale And Other Documents in the name of Mr. Chandrakant Raghunath Salunkhe of H. No. 24-22 and the said all documents had lost at Mira Road (East). Dist-Thane. Complaint at Mira Road Police Station Mira Road (East), Dist-Thane, vide Lost Property Regd. No. 24379/2023 dated 15/08/2023, within 15 days, any one finding the same please contact below Date: 17/08/2023

(D. S. Ghugare-Advocate) C-54, Shanti Shopping Centre Mira Road (East), Thane.

## जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील १) श्री. रवी किरण मुक्कामाला, २) श्रीमती सरयु मुक्कामाला, ३) श्री. राजशेखरा राव मुक्कामाला र ४) स्वर्गीय श्रीमती विजया लक्ष्मी मुक्कामाला म्लॅट क्र.बी६३०१. ६३वा मजला. दी पार्कसाईड लोधा दी पार्क, एचआरसी समोर, पीबी मार्ग, वरळी, मुंबई-४०००१३, क्षेत्रफळ सुमारे ८३९ चौ.फु. कार्पेट क्षेत्र जमीन सर्व्हे क्र.४६४, लोअर परळ विभाग, बृहन्मुंबर महानगरपालिकेच्या मुर्यादेत असलेल्या जागेचे संयुत्त मालक व ताबेदार आहेत आणि सदर **स्वर्गीय श्रीमर्त** विजया लक्ष्मी मुक्कामाला यांचे हैदराबाद येथे २१.१०.२०१८ रोजी निधन झाले आणि **१) श्री. रवी** किरण मुक्कामाला, २) श्री. राजशेखरा राव मुक्कामाला, ३) श्रीमती सौम्या मुक्कामाला हे स्वर्गीय श्रीमती विजया लक्ष्मी मुकामाला यांचे कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी आहेत.

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट जागेबाबत काही दावा अधिकार, हक किंवा हित असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे सदर सूचना प्रकाशनापासून **७ दिवसा**र दिनांक:१७.०८.२०२३

सुरेंद्रकुमार यादव (वकील उच्च न्यायालय) कार्यालय: एसीबीए, ३रा मजला, एम.एम. कोर्ट अंधेरी अंधेरी (पुर्व), मुंबई-६९.

#### जाहीर नोटीस मी अधोस्वाक्षरी असलेले श्री. शमीर वास्कर

याद्वारे सावधगिरी बाळगा आणि सामान्य जनतेला जाहीर करतो की मी माझे वडील श्री. येलियाह वास्कर ते माझ्या नियंत्रणात नाही, माझे ऐकत नाही आणि ते स्वतःच्या इच्छेनुसार वागतात. माझे वडील सुद्धा माझ्यासोबत राहत नाहीत आणि त्यांनी त्यांच्या आणि माझ्या पैशाचा अनैतिक कामांसाठी दुरुपयोग केला आहे. त्यांच्या कडून माझ्या आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांना अपमानास्पद वागणूक मिळूनही ते आजही तेच करत आहेत, म्हणून त्यांच्याशी काही वर्षा पूर्वीपासून कोणताही संबंध न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणून मी याद्वारे सामान्य जनतेला सावध करतो की कोणतीही व्यक्ती किंवा इतर कोणतीही कायदेशीर संस्था त्याच्याशी आर्थिक किंवा अन्यथा व्यवहार करत आहे, ते त्यांच्या/तिच्या स्वत:च्या जोखमीवर आणि त्यांच्या खर्चाच्या आणि परिणामांच्या उत्तरदायित्वावर करेल आणि कोणत्याही प्रकारे मला जबाबदाः धरले जाणार नाही

सही/ श्री. शमीर वास्कर

# Notice is hereby given to the public a arge that the original owner **SHRI. K** SANJEEVA SHETTY of the property bearing Flat No. B/105, 1st Floor admeasuring 300 Sq. Ft. Built up area in the Society known as "Shalibhadra In the Society known as "Shallbhadra Apartment Building No. 1 C.H.S. Ltd.", Constructed on land bearing Survey No. 102 (Old), New Survey No. 58, Hissa No. 19, Situated at Village - Khari, Tal. & Dist. Thane., was died on Nami, Iai. & Dist. Haller, was used under dated 29/11/2022 leaving behind him legal heirs (1) SMT. SAVITHA SANJEEVA SHETTY (Wife of the deceased), (2) MR. SUSHANT SANJEEVA SHETTY (Son of the deceased) & (3) MR. SANNIDH SANJEEVA SHETTY (Son of the SANJEEVA SHETTY (SOII OF THE deceased). The released deed registered on dated 09/03/2023 under Sr. No. TNN-7/4430/2023 in favour of SMT. SAVITHA SANJEEVA SHETTY. However member of Public are hereby notified that if anyone having any adverse claim in respect of said Property of whatsoever nature are

PUBLIC NOTICE

Sd/-Advocate Naima N. Shaikh Date:17.08.2023

advised to place their claim

within 14 days from present publication

and contact at Adv. Naima N. Shaikh

27, Thakur Arcade, 3rd Floor, Station Road, Virar (W) - 401303 with

appropriate written evidences. Please

Note that Claims received withou

evidences will not be considered

# जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की, माझे अशील **श्रीमती स्मिता** संधाकर नाईक व त्यांचे पती श्री. सुधाकर डी. नाईक यांनी संयक्तपणे फ्लॅट क्र.बी/ २०५, श्रीपाल तारा को हौ सोलि., विराट नगर, विरार (प.), तालुका वसई, जिल्हा पालघर ही खरेदी केली होती आणि प्रथम मालक श्री. सुधाकर डी. नाईक यांचे कर्जत, रायगड येथे दिनांक ०६.०४.२०१९ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी **श्रीमती स्मिता एस. नाईक** व मुलगा श्री. प्रथमेश एस. नाईक हे कायदेशीर वारसदार आहेत.

उपरोक्त फ्लॅटमधील मयताचे सर्व अधिकार, हक्क, हित, कायदेशीर वारसदारांच्या नावे हस्तांतर करण्यात

असे की. सदर मालक/कायदेशीर वारसादारांनी सदर फ्लॅट श्रीमती वृंदा मनिष मालनीका यांच्याकडे विक्री केले आणि खरेदीदारांनी कर्ज परतफेडीकरिता प्रतिभृती म्हणून तत्सम तारण ठेवण्यासाठी भारत को-ऑप. बँक (मुंबई) लिमिटेड यांच्याकडे गृहकर्ज सुविधेकरिता अर्ज करीत

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट व भागप्रमाणपत्रावर कोणत्याही स्वरुपाचा दावा, अधिकार, हक्क, हित इत्यादी असल्यास त्यांनी कागदोपत्री पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांना सदर जाहीर सूचनेपासून १४ दिवसांत कळवावे. अन्यथा बँकेकडून पुढील प्रक्रिया स्रू करतील आणि तत्सम तारणाकरिता प्रतिभूती ठेवतील आणि अशा दाव्यासंदर्भातील पढील सचना. काही असल्यास असे समजले जोईल की, कोणतेही/सर्व दावा

सुज्ञपणे त्याग केलेले आहेत. सही/-ॲड. अशोक कुमार तिवारी वकील उच्च न्यायालय कार्य. २१०, श्रीपाल प्लाझा, रेल्वे स्थानका समोर. नालासोपारा (पश्चिम), जिल्हा पालघर-४०१२०३.

# जाहीर सूचना

गद्वारे सूचना देण्यात येते की, आमचे अशिल (१) श्री. दीपेशकुमार चंद्रकांत शहा आणि (२) श्रीमती शितल दिपेशकमार शाह. सदनिका क्र. ११. साई दर्शन कोहौसोलि, ९९, ए.के. मार्ग, केम्प्स कॉर्नर, मुंबई-४०००२६ यांनी नोंदवले आहे की त्यांनी फ्लॅट क्र. ११ व्या कागदपत्रांची मूळ साखळी हरवली / गहाळ झार्ल आहे,(अ) मूळ नुकसानभरपाई बाँड दि.०९.११.१९९३ रोजीचे श्री. नरेश के. अरोरा यांनी स्वाक्षरी केलेले, विधिवत नोटरी केलेले (ब) मूळ प्रतिज्ञापत्र दि.०९.११.१९९३ रोजीचे श्री. नरेश के अरोरा यांनी स्वाक्षरी केलेले, विधिवत नोटरीकृत (क) दि.१०.१२.२००४ रोजीचे मूळ प्रतिज्ञापत्र श्री. नरेश n. अरोरा यांनी स्वाक्षरी केलेले, विधिवत नोटरीकृत (ड) फ्लॅटक्र. ११ हे श्री. नरेश के. अरोरा यांना म्हाडाने जारी केलेले मूळ वाटप पत्र. (ई) मूळ पावती क्र 3422/28 दि. 30.09.200X रोजी फेलॅट क. ११ हे थ्री. नरेश के. अरोरा यांना म्हाडाने जारी केले. (फ) मूळ करार दि.१८.१२.२००४ रोजी आमचे अशित . भाणि बॉम्बे हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट बोर्ड किंवा फ्लॅट क्र. ११, साई दर्शन कोहौसोलि., (सदर मूळ कागदपत्रे) आणि ज्यासाठी मालकांनी एस.डी.क्र.५७६/२००७ दि.१५.०३.२००७ गामदेवी पोलीस स्टेशन, मुंबई पोलिस येथे तक्रार

सर्व व्यक्ती किंवा पक्षांना सूचना याद्वारे जारी केली जाते की, फ्लॅट क्र.च्या मूळ दस्तिऐवजांमध्ये किंवा त्यावर कोणताही हक्क, शीर्षक, व्याज, लाभ, दावा, किंवा होणत्याही स्वरूपाची मागणी असलेल्यांनी ११, साई दर्शन कोहौसोलि, ९९, ए.के. मार्ग, मुंबई-४०००२६ सीएस क्र.१/५६४, मलबार-कुंबल्ला हिल विक्री, विनिमय, हस्तांतरण, टस्ट, लीज, कर्ज (प्रतिभत आणि प्रतिभूत), धारणाधिकार, भेटवस्तू, तारणे, पुलभता, ताँबा, रजा आणि परवाना, भौडेकरू रायपोथेकेशन, शुल्क, गहाणखर्त, वारसा यायालयीन आदेश / खटला, लिस-पेंडन्स, सरकारी कर, कर्तव्ये आणि थकबाकी किंवा अन्यथा त्यांच दावा लिखित स्वरूपात सादर करणे आवश्यक आहे. ाव्याच्या समर्थनार्थ योग्य कागदोपत्री पुराव्याची प्रत ही नोटीस प्रकाशित झाल्यापासून चौदा (१४) दिवसांच्या कालावधीत त्यांच्या खाली नमूद केलेल पत्त्यावर आणि ईमेलवर खाली स्वाक्षरी केर्ल असल्यास, असे न केल्यास कोणत्याही व्यक्ती किंवा पक्षांचा कोणताही दावा नाही असे गृहीत धरले जाईल किंवा मूळ दस्तऐवजांवर आणि त्यावरील फ्लॅटवरील क्षेणत्याही स्वरूपाची मागणी किंवा हक, सांगितलेल दावा आणि मागणी, त्यानंतर जर काही केले असेल तर ते रद्द, माफ आणि कायमचे रद्द मानले जाईल

#### सही/ चेतन व्ही. गोलवाला व्ही.एन. गोलवाला ॲण्ड कं मालकांचे वकील

३/५०८, नवजीवन कमर्शियल प्रिमायसेस सोसायर्ट लि., डॉ. डी.बी. मार्ग, मुंबई-४००००८. ई-मेल:cvgolwala@gmail.com

## सार्वजनिक सूचना

सर्वसामान्यांना सूचना देण्यात येत आहे की गझ्या अशिल श्री. चंदन चंद्रकांत मांजरेक राहणार सी/५४ शिवाई सीएचएस लिमिटेड भवानी शंकर रोड, सरस्वतीबाई जोशी मार्ग दादर पश्चिम, मुंबई - ४०० ०२८ चे प्रामाणिव गलक/सदस्य आहेत. यापुढे संक्षिप्तता आणि सोयीसाठी सदर फ्लॅट आणि सोसायटी पीरस म्हणन संबोधले जाईल.माझ्या अशिलांने मूळ स्तऐवज गमावले/चुकले आहेत

१) के जे मेहता आणि असोसिएट्स -अस्तित्व

वेकसक आणि चंद्रकांत महादेव मांजरेक यांच्यात करार झाला भाडेकरू असल्याने दिनांक १/९/१९९१ चंद्रकांत महादेव मांजरेकर यांना जारी करण्यात आला आणि २) केजे मेहता आणि असोसिएटस आणि चंद्रकांत महादेव मांजरेकर यांच्या यांच्या निष्पादित केलेल्या पुष्टीकरणाचे डीड, फ्लॅट क्रमांक स़ी/५४ च्या वाटप पत्रासह, त्या दृष्टीने दादर पोलिस स्टेशनमध्ये क्रमांक ७०२८०/२०२३ दिनांक १४/८/२०२२ द्वारे हरवल्याची तक्रार दाखल केली आहे.

. माझा अशिल उक्त फ्लॅट परिसर म्हणजेच सी/५४ च्या संदर्भात विक्री हस्तांतरण करण्यास इच्छुक आहे. माझ्या अशिलांच्या वतीने, त्या फ्लॅटच्या जागेच्या विक्री व्यवहारात प्रवेश करण्यापूर्वी, मी याद्वारे वरील म्लॅटच्या जागेवर कोणताही दावा, कायदेशी हक, शीर्षक किंवा स्वारस्य असलेल्य कोणत्याही व्यक्तीला विक्री देवाणघेवाण गहाण भेट, ट्रस्ट याद्वारे काही तक्रार असल्यास त्यानी, वारसा, ताबा, सोपस्कार, भाडेपड़ा धारणाधिकार किंवा अन्यथा कोणत्याही प्रकारचा कायदेशीर दावा असल्यास प्रकाशीत तारखेपासून ७ दिवसांच्या आत माझ्या कार्यालयात खाली स्वाक्षरी केलेल्यांना कागदपत्रांसह लिखित स्वरुपात सुचित करणे आवश्यक आहे. असे गृहीत धरले आहे की परोक्त नमूद केलेल्या फ्लॅट परिसर सी-५<u>२</u> मध्ये कोणत्याही व्यक्तीचा हक्क, शीर्षक किंवा स्वारस्य नाही आणि असा दावा, जर असेल तर तो माफ केला गेला आहे असे मानले जाईल.

वर उल्लेख केलेल्या मालमत्तेचे संदर्भित स्लॅट क्रमांक- सी/५४, शिवाई सहकार<u>ी</u> ाृहनिर्माण संस्था लिमिटेड, भवानी शंकर रोड, दादर पश्चिम, मुंबई -४०० ०२८ ठिकाण: मंबर्ड

दिनांक: १७ ऑगस्ट, २०२३

No.

आर. वी. पेर्ला / के. आर. पेर्ला उच्च न्यायालयात अधिवक्ता कोंडाजी चाळक्र.३/४४, झेवियर्स स्ट्रीट, परळ, म्ंबई-४०० ०१२. संपर्कः ८३६९५८५९६१

सही /

**Particulars** 

Net Profit / (Loss) for the period (before Tax

Exceptional and/or Extraordinary items#)

Net Profit / (Loss) for the period before tax

Net Profit / (Loss) for the period after tax

(after Exceptional and/or Extraordinary items#

(after Exceptional and/or Extraordinary items#

(for continuing and discontinued operations) -

by the Board of Directors at its meeting held today

Total Income from Operations

Total Comprehensive Income

(Face Value of Re. 1/- each)

Earnings Per Share (of Re. 1/- each)

for the period (after tax)

Equity Share Capital

. Basic :

Date: August 14, 2023

Place : Mumbai

2. Diluted

Notes:

LANDMARC LEISURE CORPORATION LIMITED

CIN: L65990MH1991PLC060535

Reg. Office: 303, Raaj Chamber, 115 R.K. Paramhans Marg (Old Nagardas Road),

Near Andheri Station Subway, Andheri - East, Mumbai, Maharashtra, 400069.

Website: www.llcl.co.in | Email ID: grievances@llcl.co.in

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023

The above Results have been reviewed by the Audit Committee and taken on Record

The above is an extract of the detailed format of Standalone Financial Results for the

guarter ended June 30, 2023, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of

the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full

format of the Standalone Financial Results for the guarter ended June 30,2023 are

available on the websites of BSE (www.bseindia.com) and Company's website

#### जाहीर सूचना वर्तमामान्य जनतेम येथे मचना देण्यात येत आहे की श्री

गैलेश पुरुषोत्तमदास शर्मा, र/ठि.: बी/१०४, निर्माण वृंदावन एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या., पत्ताः सी.टी.एस. नं.१५०५ (पैकी) १४२९, २१२५, शिवराम मास्तरवाडी, मोरी रोड, माहिम (प.), मुंबई-४०००१६ या संस्थेचे सभासद असलेले व संस्थेच्या २ऱ्या माळ्यावरील फ्लॅट क्र.२०७ धारण करणारे कै. चंद्रावती बाबा मिश्रा दर्शन को-ऑप.हौ.सो.. निर्माण नगर. निळेमोरे रोड . गालासोपारा पश्चिम हे सदर फ्लॅट क्र.बी/१०४, १ल यांचे दिनांक २४/०७/२०१२ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था य चौ.मी. सपर बिल्टअप. निर्माण दर्शन को-ऑप.हौ.सो.लि नोटीशीद्धारे संस्थेच्या भांडवलात / मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत संभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार / हरकतदार करीत आहेत. **श्री. शैलेष पुरुषोत्तमदास शर्मा** यांनी दाव यांच्याकडून हक्क मागण्या / हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिध्द झाल्याच्य केला आहे की, सदर मालमत्तेचे ते विद्यमान मालक आहेत तारखेपासून १५ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतीच्या पुष्टयर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुदतीत कोणाही जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्तेवर विक्री, वारसाहक्ष ताबा, तारण, मालकी हक, भाडेपट्टा, बक्षीस किंवा अन्य व्यक्तीकडून हक्क मागण्या किंवा हरकत सादर झाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्य भांडवलातील / मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत प्रचलित उपविधी नसाः इतर प्रकारे काही अधिकार, हक्क, दावा किंवा हित असल्या -त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात आवश्यक दस्तावेजांस कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील. जर अशा कोणत्याही हक्क मागण्या / हरकत ऑल्य ब्रालील स्वाक्षरीकर्त्याकडे सदर सूचना प्रकाशन तारखेसापृ तर त्याबाबत प्रचलित उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधीची एक प्रत गगणीदारास हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात<sup>े</sup> कार्यालयीन वेळेत सकाळी ११.०० १४ दिवसात कळवावेत. अन्यथा तदनंतर कोणाकडुनह दावा विचारात घेतले जाणार नाही आणि ते त्याग किंवा ते दुपारी १२.३० पर्यंत नोटीस दिल्याच्या तारखेपासून नोटीशीची मुदत संपण्याच्या तारखेपर्यंत स्थिगित केले आहेत असे समजले जाईल आणि माझे अशील

वृंदावन एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या., यांच्याकरिता आणि वतीने

<sub>िता</sub>, ठिकाणः माहिम, मुंबई दिनांक: १६/०८/२०२३

त्र्यवहार पुर्ण करण्याची प्रक्रिया करतील.

१/२०१, २रा मजला, पार्क रिजेन्सी अपार्टमेंट, दक्षिण

मेडिकल समोर, संदीप स्टुडिओच्या वर, सेन्ट्रल पार्क

गलासोपारा पुर्व, तालुका वसई, जि. पालघर–४०१२०९

Public Notice

f Eversweet Apartment CHS Ltd situated a

Andheri (West) Mumbai-400053 holding Fla

No. A-11 has applied for a Duplicate Share

Certificate as she claims to have lost her

Original Share Certificate No. 150 issued for

shares of rupees fifty each bearing distinctive

imbers from 741 to 745 (both number

nclusive). The Society hereby invites claim or

objections from any person or persons or any

financial institutions having any claim of

objection: on the Original Share Certificate or shares in respect of Flat No. A- 11. Take note

that if in case the society does not receive any

claim or objection in writing supported wit valid documents against issuance of Duplicate

Share Certificate to Mrs. Zebunissa H

Kairanvi within a period of 15 days at their

Office address from the date of publication of

this Notice, Society, its office bearers and/or

persons claiming through them or under them

shall not be held responsible for issuance of

Duplicate Share Certificate, A copy of registered

bye laws of the society is available for inspection

by the claimants/objectors in the office of th

For and on behalf of Eversweet Apts, CHSL

Plot No. 142/4, Jai Prakash Road, Seven

Bunglow, Andheri (West), Mumbai- 400 053

Tel. No. (Office) 26332331

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT my client Late Mr. Joseph Gabriel D'Souza and Mrs. Jill Joseph D'Souza (Owners/Occupiers) were joint member of the Gemini Apartment C.H.S. Ltd, opposite St. Jude

ligh School, Lower Kharodi, Marve Road, Mala

West Mumbai- 400 095 and holding flat no.402/A n the building of the society. Mr. Joseph Gabriel D'Souza died on 14.04.2007 without making any

omination for his 50 % share in the flat had lost

misplaced Original Agreement for Sale dated 09-12-1993 as for Flat No.A-402, Original Share

ertificate and original Stamp duty receipt

Now my client Mrs. Jill Joseph D'Souza intendin

to transfer said flat in her sole name, any perso

having any claim or right in respect of the sain flat by way of inheritance, share, sale, mortgage

ease, lien, license, gift, possession or encumbrand

lowsoever or otherwise is hereby required to

intimate to the undersigned within 14 days from the date of publication of this notice of his / her such claim, if any, with all supporting documents

failing which the transaction shall be complete

without reference to such claim and the claims

if any, of such person shall be treated as waive and not binding on my clients.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

Flat No.402 in 'A' Wing Area (Sq ft) built up o

the fourth floor of the building known as Gemi

Apartment CHS Limited", Lower Kharodi, Malad - West, Mumbai - 400095 Mumbai Suburban, Maharashtra State (India), Share Certificate No. 50 dated 31-12-1989 for 5 fully paid-up share

(I. A. M. NAIK) ADVOCATE, HIGH COURT

O.S No.15605 C/o M.R GAONKAR & ASSOCIATES-ADVOCATE

Office No.15, 2nd floor, 43-45, Rajabahdur Mansion

Tamarind Lane, Opp Stock Exchange Post Office, Fort, Mumbai - 400 023. Email ID: advimtiaznaik@gmail.com Mobile: +917506428250/+91 9869278581 Date: 17/08/2023 Place: Mumbai

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Late Mr. Avinash Sundarrao Desai and Late Mr Shriram Sundarrao Desai, Resident of Flat 103, Manali Apts, Plot No 8, R No 1, Tilak Nagar, Goregaon (W), Mumbai 400062 left behind Mrs

(W), Mumbai 400062 left behind Mrs Alka Pradip Desai and Mrs. Namita Suhas Kshirsagar, as only legal heirs of their family now having entire rights, title and interest in the property Flat 103, Manali Apts, Plot No 8, R No 1, Tilak Nagar, Goregaon (W), Mumbai 400062,

All persons claiming an interest in the said property or any part thereof by way of legal heir of above named demised

of legal heir of above named demised persons or by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever are hereby required to make the same known to the undersigned at her office at Chairman/Secretary of Manali Apts, Plot No 8, R No 1, Tilak Nagar, Goregaon (W), Mumbai 400062 and code Adv. Office at 1st Floor.

Nagar, Goregaon (W), Mumbai 400062 and c/o Adv. Office at 1st Floor, Supreme Trade Center, Abv Charkop post Office. Sector 1, Kandivali W, Mum 67 within 15 days from the date hereof, failing which, in the said property Mrs. Alka Pradip Desai and Mrs. Namita Suhas Kshirsagar will be declared as the sole legal heirs available and will have the absolute right, title and interest over the below

right, title and interest over the below

Menuoned property.
Arpita C. Khare. Advocate
For the Society - Manali CoOperative Housing Society Limited
Plot No. 8, L. T. Nagar Road No. 1,
M. G. Road, Goregaon (West),
Mumbai - 400062.

(₹ In Lakhs)

Quarter

ended

-6.54

-6.54

-6.54

-6.54

0.00

0.00

8000.00

ended

30-Jun-23 | 31-Mar-23 | 30-Jun-22

Unaudited Audited unaudited

107.56

-350.47

-350.47

-350.47

-350.47

8000.00

-0.04

ended

-19.48

-19.48

-19.48

-19.48

8000.00

0.00

0.00

Landmarc Leisure Corporation Limite

K. R. Mahadevan

DIN: 07485859

Whole Time Directo

स्थळ : मुंबई

each numbered from 321 to 525.

Date:- 17/08/2023

ociety with prior intimation in writing.

Place:- Mumbai

142/4. Jai Prakash Road, Seven Bunglow

(वकील उच्च न्यायालय

दिनांक: १७.०८.२०२३

#### **FORM NO. 16**

The Form of Notice, Inviting claims or objections to the transfer of the shares and the Interest of the Deceased Member in the Capital/Property of the Society (To be published in two local newspapers having large publication) [Under the Bye-law No. 35]

#### NOTICE

SMT SHARDA VISHNU MALANDKAR a Member of the Om SHREE GANESH S.R.A Co operative Housing Society Ltd. having address at SHYAM NAGAR, JOGESHWAR: (EAST) MUMBAI - 400060 and holding Flat No 103 1st Floor in the building of the society, died on 8.6.2016 without making any nomination.

The society hereby invites claims and objections from the heir or heirs or oth aimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 15 days rom the publication of this notice, with copies of such documents and other proofs n support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of he deceased member in the capital/property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free o deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the Bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the society. A copy of the registered Bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in 7.00 p.m. A.M./P.M. the office of the society/with the Secretary of the society between A.M./P.M. from the date of publication of this notice till the date of To 9.00 P.Mexpiry of its period.

Place: Mumbai Date: 12/07/2023

For and on behalf o THE OM SHREE GANESH SRA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD

# एस व्ही ट्रेडिंग अँड एजन्सीज लीमिटेड

सीआयएन : L51900MH1980PLC022309 नोंदणीकृत कार्यालय : दुकान क्रमांक एफ – २२७, १ ला मजला, रघुलीला मेगा मॉल, पोईसर डेपोच्या मागे, कांदिवली पश्चिम, मुंबई ४०० ०६७

दरध्वनी : + ९१ २२ ६५०२ ७३७२, फॅक्स : + ९१ २२ ६५०२ ७३७२ इ मेल : <u>svarajtradingagenciesgmail.com</u> संकेतस्थळ : <u>www.svarajtrading.in</u>

#### सूचना कंपनीची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा

याद्वारे सुचित कण्यात येते की एस व्ही ट्रेडिंग अँड एजन्सीज लिमिटेड (कंपनी) यांच्या समासदांची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / अन्य मान्यताप्राप्त दृकशाव्य माध्यमे (ओएव्हीएम) यांच्या माध्यमातून कंपनी कायदा २०१३ (कायदा) च्या लाग असलेल्या आवश्यक त्या तरतदी तसेच त्या अंतर्गत बनविण्यात आलेले विविध नियम यांच्या अनसा राज्य र जानका ज्या त्राज्याच्या क्यांच्या विद्यालया स्थापना का व्याचना व्याचना व्याचना व्याचना व्याचना व्याचना आणि सेबी (लिलिटेंग ऑल्टिगोग्रान्स अंड डिस्क्लोच किंग्सप्रेसेट्स) नियम २०१५ (सेबी एलओडीआर रेप्युलेशन्स) योच्या अनुसार तसेच त्यासह वाचा सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० आणि १०/२०२२ दिनांकीत ०८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ०५ मे २०२० आणि २८ डिसेंबर २०२२ अनुक्रमे जी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय यांनी जार्र कर्ती आहेत (वापुढे ज्याचा एकतित उद्घेख एमसीए परिपत्रके असा करण्यात येणार आहे) निर्माच्या अनुसार आणि परिपत्रक कमान सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी – २/पी/ सीआयआर/२०२३/४ दिनांकीत ०५ जानेवारी २०२३ जे सिक्युरिटी औंड एक्स्वेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी परिपत्रक) यांनी जारी केले आहे, त्यांच्या अनुसार घेण्यात येणार आहे.

कंपनीची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक १५ सप्टेंबर २०२३ रोजी व्हीसी / ओएव्हीएम सुविधा सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (ईडिया) लिमिटेड (''सीडीएसएल'') यांनी उपलब्ध करून दिली आहे, त्यांच्या माध्यमातून वार्षिक सर्वसाधारण सभेच्य सूचनेत नमूद केलेल्या विषयांच्या अनुरूप घेण्यात येणार आहे.

सूचनत नभूद कलल्या विषयोच्या अनुरूप यण्यात थागा आह. कंपनीचा वित्तीय वर्ष १०२२– २३ करिताचा वार्षिक अहवाल ज्यात वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, एक्सप्लेनेटरी स्टेटमॅट, वित्तीय पत्रके आणि अन्य वैधानिक अहवाल यांचा समावेश आहे तो कंपनीचे संकेतस्थळ <u>www.svtrading.in</u> येथे तसेच बीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ म्हणजेच <u>www.bseindia.com</u> येथे उपलब्ध करून टेण्यात येणार आहे. आणि त्याची प्रत सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (ईडिया) लिमिटेड (''सीडीएसएल'') यांचे संकेतस्थळ म्हणजेच <u>www.evotingindia.com</u> येथेही . पलब्ध करून देण्यात येणार आहे.

सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला केवळ व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित राहू शकतात आणि त्या प्रक्रियेवा तपशील कंपनीने वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत विस्ताराने दिला आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी / ओएव्हीएम वांच्या माध्यमातून उपस्थित राहणाऱ्या कायद्याच्या कलम १०३ च्या अनुसार गणसंख्या निर्धारित करण्यासाठी गृहीत धरण्या

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि त्यासह वित्तीय वर्ष २०२२-२३ कारताचा वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक माध्यमातून् अशा सभासदांना निर्गमित करण्यात येणार आहे, ज्या सभासदांचे ई-मेल तपशील कंपनी/रजिस्ट्रार आणि ट्रान्स्फर एजंट्स (रजिस्ट्रार)/ डिपॉझिटरी पार्टीसिपंटस (डीपी) यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. सेबी परिपत्रकाच्या अनुसार कोणतीही प्रत्यक्ष प्रत कोणत्याही सभासदाला देण्यात येणार नाही. ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध आहेत आणि डिमॅट स्वरूपात उपलब्ध आहेत आणि ज्यांनी आपरं

के मेल तपशील कंपनी (रिकेस्ट्र) आणि ट्रान्स्फर एवर्स्स (रिकेस्ट्रार) (डिपॉक्टिटरी पार्टीसियंटस (डीपी) वांच्याकडे नोंटणीकृत अद्ययावत केलेले नाहीत त्यांना आचाहन करण्यात येते की त्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या प्रस्तावांव नतदान करण्यासाठी यजर आयडी आणि पासवर्ड आणि इ मेल तपशिलाच्या नोंदणीसाठी खालील प्रमाणे नमद केलेल्या प्रक्रियेच

जर समभाग प्रत्यक्ष स्वरूपात असतील तर कृपया आपला फोलिओ क्रमांक, सभासदाचे नाव, समभाग प्रमाणपत्राची प्रतीची स्कॅन केलेली प्रत (मागून आणि पुढून), पॅनकार्ड (पॅनकार्डची स्वयंसाक्षांकीत सानी स्कॅन केलेली प्रत) आधार (आधार कार्डची स्वयंसाक्षांकीत आणि स्कॅन केलेली प्रत) ई-मेलच्या माध्यमातून <u>svtradingagencies@gmail.com</u> येथे सादर समभाग जर डिमॅट स्वरूपात असतील तर कृपया डीपीआयडी - सीएलआयडी ( १६ अंकी डीपीआयडी + सीयडी किंवा १

तत्तमाग शांकार त्यस्यात अत्यातात एक् कृषणा जानाज्यक्त न तार्याजायका (२६ जमा कानाजायका र तायुका क्या १६ अंकी लाभार्थी आयडी क्रमांक, सभासदाचे नाव, कन्मांतिहिंदेट अकाउंट स्टेटरेटरीचे बलायंट मास्टर काँगी, पॅनकोंट (पॅनकार्डची स्वयंसाक्षांकीत सानी स्कॅन केलेली प्रत) आधार (आधार कार्डची स्वयंसाक्षांकीत आणि स्कॅन केलेली प्रत) (भनकाट) स्वयन्तावाकाता त्यान कन करणात्र ग्रा) जाना राज्य स्वयन्त्र स्वयन्त्राकात्र जाना रक्त करणात्र ग्रा है-मेलच्या माध्यमातृन <u>svtradingagencies@gmail.com</u> येथे सादर करावी : जर आपण व्यक्तिन्त समासद असात आणि आपल्याकडे समभाग डिमॅट स्वरूपात असतील तर आपणास विनंती करण्यात येते की आपण चार्षिव सर्वसाधारण सभेच्या सचनेत ई-मतदान करण्यासाठी तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभाग घेण्यासाठी डिमॅट स्वरूपातील समभागधारकांसाठी नमूद केलेल्या लॉग इन प्रक्रियेचा अवलंब करावा.

त्याच प्रमाणे सभासद् आपती विनंती <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> येथे इ मतदानासाठी आवश्यक असलेल युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी वरील प्रमाणे नमूद प्रक्रियेचा अवलंब करून पाठवू शकतात. सेबी परिपत्रक दिनांकीत ०९ डिसेंबर २०२०जे लिस्टेड कंपन्यांनी दिलेल्या ई-मतदान सुविधेच्या संदर्भात आहे,

अनुसार व्यक्तिगत समभागधारक ज्यांच्याकडे समभाग डिमॅट स्वरूपात आहेत त्यांना त्यांच्या डिमॅट खात्यातून जे डिपॉझिटरीज आणि डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याकडे आहे, त्या माध्यमातून मतदान करण्यास अनुमती आहे. त्यांसाठी सभासदांना आपला मोबाईल क्रमांक आणि ई-मेल तपशील योग्यरीत्या डिमॅट खात्यात अद्ययावत करणे आवश्यक आहे. ज्या योगे ई-मतदान सविधेचा लाभ घेता येईल. संचालक मंडळाच्या आदेशानुसार

गोपाळ लाल पालीवाल दिनांक : १६ ऑगस्ट २०२३ व्यवस्थापकीय संचालव डीआयएन : ०६५२२८९८

एस व्ही टेडिंग अँड एजन्सीज लीमिटेड यांच्या करिता

# स्वराज ट्रेडिंग अँड एजन्सीज लीमिटेड

सीआयएन: L 51100MH1980PLC022315 नोंदणीकृत कार्यालय : कार्यालय क्रमांक ३०, २ रा मजला, ३८०/८२ अमृतेश्वर सीएचएसएल जगन्नाथ शंकरशेट रोड, मुंबई ४०० ००२

दरध्वनी: + ९१ २२ २४९६ ४६५६ / ६०, फॅक्स: + ९१ २२ २४९६ ३०५५ ई-मेल : <u>svarajtradingagenciesgmail.com</u> संकेतस्थळ : <u>www.svarajtrading.in</u>

#### सुचना कंपनीची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा

## बाद्वारे सचित करण्यात येते की स्वराज टेडिंग अँड एजन्सीज लिमिटेड (कंपनी) यांच्या सभासदांची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभ सेबी ( लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स ) नियम २०१५ (सेबी एलओडीआर रेग्यलेशन्स ) यांच्या अनसा

तसेच त्यासह वाचा सामान्य परिवक्त क्रमांक १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० आणि १०/२०२२ दिनांकीत ०८ एप्रिट २०२०, १३ एप्रिल २०२०, ०५ मे २०२० आणि २८ डिसेंबर २०२२ अनुक्रमे जी कॉपीरेट व्यवहार मंत्रालय यांनी जारी केर्ल आहेत (यापढे ज्यांचा एकत्रित उल्लेख एमसीए परिपत्रके असा करण्यात येणार आहे ) त्यांच्या अनसार आणि परिपत्रक क्रमांव ानुष्ठ चन्ना ने प्रत्ये अञ्चल क्ष्या कर्मा कर्मा कर्माना कर्मा कर्मा कर्मा कर्मा कर्मा कर्मा कर्मा कर्मा कर्मा सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी – २/पी/सीआयआस/२०२३/४ दितांकीत ०५ जानेवारी २०२३ जे सिक्युस्टिटी औड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया ('सेबी परिपत्रक') यांनी जारी केले आहे, त्यांच्या अनुसार घेण्यात येणार आहे.

कंपनीची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक १५ सप्टेंबर २०२३ रोजी बहीसी (ओएसीएम सुविधा सेंट्रल डिपॉझिटर्र सर्व्हिसेस (इंडिया) तिमिटेड (सीडीएसएल) यांनी उपलब्ध करून दित्ती आहे, त्यांच्या माध्यमातृन वार्षिक सर्वसाधारण सभेच मुचनेत नमूद केलेल्या विषयांच्या अनुरूप घेण्यात येणार आहे.

. कंपनीचा २०२२-२३ करिताचा वार्षिक अहवाल ज्यात वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, एक्सप्लेनेटरी स्टेटमेंट, वित्तीय पत्रके आणि अन्य वैधानिक अहवाल यांचा समावेश आहे तो कंपनीचे संकेतस्थळ <u>www.swarajtrading.in</u> वेथे तसेच बीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ म्हणजेच <u>www.bseindia.com</u> वेथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि त्यांची व्रत सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) यांचे संकेतस्थळ म्हणजेच <u>www.evotingindia.con</u> येथेही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला केवळ व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित राह् शकतात आणि त्या प्रक्रियेच तपशील कंपनीने वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत विस्ताराने दिला आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी/ओएव्हीएग र्याच्या माध्यमातुन उपस्थित राहणाऱ्या कायद्याच्या कलम १०३ च्या अनुसार गणसंख्या निर्धारित करण्यासाठी गृहीत धरण्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना आणि त्यासह वित्तीय वर्ष २०२२- २३ करिताचा वार्षिक अहवाल इलेक्टॉनिक माध्यमात

(रजिस्टार)/ डिपॉझिटरी पार्टीसिपंटस (डीपी) यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. सेबी परिपत्रकाच्या अनुसार कोणतीही प्रत्यक्ष प्र कोणत्याही सभासदाला देण्यात येणार नाही

च्या सभासदांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध आहेत आणि डिमॅट स्वरूपात उपलब्ध आहेत आणि ज्यांनी आपत् न्या जाराज्यक ने जान जाना अस्त्र विकास कराया उत्तराज्यका है। ई- मेल तपशील कमनी (रिक्ट्स) आणि ट्रान्यक ए जदस (रिक्ट्स) (डिक्पीक्रेटरी पार्टीसियंटस (डीपी) यांच्याकडे नोंटणांकु अद्ययावत केलेले नाहीत त्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या प्रस्तावांव मतदान करण्यासाठी युजर आयडी आणि पासवर्ड आणि ई-मेल तपशिलाच्या नोंदणीसाठी खालीलप्रमाणे नमूद केलेल्या प्रक्रियेच

जर समभाग प्रत्यक्ष स्वरूपात असतील तर कृपया आपला फोलिओ क्रमांक, सभासदाचे नाव, समभाग प्रमाणपत्राची प्रतीच स्कॅन केलेली प्रत (मागृन आणि पुढून), पॅनकार्ड (पॅनकार्डची स्वयंसाक्षांकीत सानी स्कॅन केलेली प्रत) आधार (आधा कार्डची स्वयंसाक्षांकीत आणि स्कॅन केलेली प्रत) ई-मेलच्या माध्यमातून <u>svarajtradingagencies@gmail.com</u> समभाग जर डिमॅट स्वरूपात असतील तर कपया डीपीआयडी - सीएलआयडी ( १६ अंकी डीपीआयडी + सीयडी किंवा १

अंकी लाभार्थी आयडी क्रमांक, सभासदाचे नाव, कन्सॉलिडिटेड अकाउंट स्टेटमेंटची क्लायंट मास्टर कॉपी, पॅनकार्ड (पॅनकार्डची स्वयंसाक्षांकीत सानी स्कॅन केलेली प्रत) आधार (आधार कार्डची स्वयंसाक्षांकीत आणि स्कॅन केलेली प्रत) : मेलच्या माध्यमातून <u>svarajtradingagencies@gmail.com</u> येथे सादर करावी. जर आपण व्यक्तिगत असाल आणि आपल्याकडे समभाग डिमॅट स्वरूपात असतील तर आपणास विनंती करण्यात येते की आपण वार्षिव सर्वसाधारण सभेच्या सचनेत ई-मतदान करण्यासाठी तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभाग घेण्यासाठी डिमॅट स्वरूपाती समभागधारकांसाठी नमूद केलेल्या लॉग इन प्रक्रियेचा अवलंब करावा.

त्याचप्रमाणे सभासद् आपली विनंती <u>helpdesk.evoling@cdslindia.com</u> येथे ई-मतदानासाठी आवश्य असलेला युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी वरील प्रमाणे नमूद प्रक्रियेचा अवलंब करून पाठवू शकतात.

सेबी परिपत्रक दिनांकीत ०९ डिसेंबर २०२०जे लिस्टेड कंपन्यांनी दिलेल्या ई-मतदान सुविधेच्या संदर्भात आहे, त्याच्य अनुसार व्यक्तिगत समभागधारक ज्यांच्याकडे समभाग डिमॅट स्वरूपात आहेत त्यांना त्यांच्या डिमॅट खात्यातून जे डिपॉझिटरीज आणि डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याकडे आहे, त्या माध्यमातून मतदान करण्यास अनुमती आहे. त्यांसाठी सभासदान आपला मोबाईल क्रमांक आणि ई-मेल तपशील योग्यरीत्या डिमेंट खात्यात अद्ययावत करणे आवश्यक आहे. ज्या यो ई-मतदान सविधेचा लाभ घेता येईल.

स्वराज ट्रेडिंग अँड एजन्सीज लीमिटेड यांच्या करित सही/ हरेंद्र गुप्ता डीआयएन : ००५३३५६६२

ठिकाण : नवी मुंबई

दिनांक: १६.०८.२०२३

जाहीर नोटीस पत्ताः सी.टी.एस. नं.१५०५ (पैकी) १४२९, २१२४, शिवराम मास्तरवाडी, मोरी रोड, माहिम (प.), मुंबई-४०००१६ या संस्थेचे सभासद वरील फ्लॅट क्र.१७०२ धारण करणारे के. दिलशाद सय्यद हुसैन यांचे दिनांक २०/०४/२०२१ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात / मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार / हरकतदार तारखेपासून १५ दिवसांत त्यांनी आफ्ला मागण्यांच्या वा हरकतीच्या पुष्टयर्थ आवश्यक त्या कागदपप्राच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तीकडून हक्क मागण्या किंवा हरकत सादर झाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील / मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत प्रचलित उपविधी नुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील. जर अशा कोणत्याही हक्क मागण्या / हरकत आल्या तर त्याबाबत प्रचलित उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधीची एक प्रत मागणीदारास हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात कार्यालयीन वेकेत सकाळी १२०० ते दुपारी १२.३० पर्यंत नोटीस दिल्याच्या तारखेपासून नोटीशीची मुदत संपण्याच्या तारखेपायँत

वृंदावन एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या., यांच्याकरिता आणि वतीने

ठिकाणः माहिम, मुंबई दिनांक: १६/०८/२०२३

# ऑलिम्पीक ऑईल इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएनः एल१५१४१एमएच१९८०पीएलसी०२२९१२ नोंदणीकृत कार्यालय: ७०९, सी विंग, वन विकेसी, इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ, जी ब्लॉक, बीकेसी, बांद्रे (पुर्व), मंबई-४०००५१. दुर.:९१-२२-२६५४०९०१, फॅक्स:९१-२२-६२५२०९०६, वेबसाईट:www.olympicoil.co.in, ई-मेल:olympicoilltd@gmail.com

#### व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमातून (ओएव्हीएम) मार्फत ४३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त सदस्यांना सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, ऑलिम्पीक ऑईल इंडस्ट्रीज लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची ४३वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शनिवार, ३० सप्टेंबर, २०२३ रोजी एजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य टुकश्राव्य माध्यमातून (ओएव्हीएम) मार्फत कंपनी कायदा २०१३ (कायदा) च्या लागू तरतुदी आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सुचिबद्धता अहवाल व निवारण आवश्यकता) अधिनियम, २०१५ सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत (एमसीए) परिपत्रक दिनांक ८ एप्रिल, २०२०, परिपत्रक १३ एप्रिल, २०२०, परिपत्रक ५ मे, २०२०, परिपत्रव दिनांक १३ जानेवारी, २०२१, परिपत्रक दिनांक ८ डिसेंबर, २०२१, परिपत्रक दिनांक १४ डिसेंबर, २०२१, परिपत्रक दिनांक ५ मे, २०२२ आणि परिपत्रक दिनांक २८ डिसेंबर, २०२२ (एमसीए परिपत्रके) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळद्वारे वितरीत परिपत्रक दिनांक १२ मे, २०२०, ०५ जानेवारी, २०२३

(सेबी परिपत्रकें) नुसार होणार आहे. . एमसीए परिपत्रक व सेबी परिपत्रकांच्या पुर्तनेतुसार एजीएम सूचनेसह वित्तीय वर्ष २०२२–२३ करिता वार्षिक अहबाल ज्या भागधारकांचे ई–मेल कंपनी/निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविण्यात आले आहेत. एजीएम सूचना व वार्षिक अहवाल २०२२-२३ कंपनीच्या <mark>www.olympicoil.co.in</mark> आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या www.bseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीद्वारे नियुक्त सेवापुरवठादार अर्थात नॅशनल सिक्युरिटीज डेपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या <u>www.evoting.nsdl.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे. सदस्यांना व्हीसी सविधा/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित राहता येईल ज्याचे तपशील एजीएमच्य

कोणतीही तरतुदी केलेली नाही. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता व्हीसी/ओएव्हीएममार्फत उपस्थित सदस्यांची मोजणी केली जाईल. एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकानुसार एजीएम सूचना व वार्षिक अहवालाची वास्तविक प्रत कोणत्याही . प्रदस्यास पाठविली जाणार नाही. ज्या सदस्यांनी अद्यापी त्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद केलेले नाहीत त्यांनी खालील प्रक्रियेचे पालन करून ४३व्या एजीएम सूचना, वार्षिक अहवाल आणि, किंवा व्हीसी/ओएव्हीएममार्फत ई-वोटिंगसह सहभागी होण्याकरिता लॉगइन तपशील प्राप्त करण्यासाठी त्यांचे

सूचनेत कंपनीने नमुद केले आहे. तद्नुसार कृपया नोंद असावी की, कोविड-१९ बाबत शासकीय

| ई-मेल नोंद करावेत. |  |
|--------------------|--|
| वास्तविक भागधारणा  | दिनांक ३ नोव्हेंबर, २०२१ रोजीचे परिपत्रकानुसार सेबीने पॅन, केवायसी   |
|                    | तपशील व नामांकन नोंदणी अनिवार्य केली आहे. वास्तविक स्वरुपात          |
|                    | भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी कंपनीचे निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी लिंक |
|                    | इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या                             |
|                    | rnt.helpdesk@linkintime.co.in ई-मेलवर पॅन, केवायसी तपशील             |
|                    | जसे बँक तपशील व नामांकन तपशील यासह आरटीएच्या                         |
|                    | www.linkintime.co.in वेबसाईटवर तसेच कंपनीच्या                        |
|                    | www.olympicoil.co.in वेबसाईटवर उपलब्ध असलेले आयएसआर-                 |
|                    | १ व अन्य आवश्यक नमुना पुर्णपणे भरून पाठवावेत.                        |
| डिमॅट भागधारणा     | कृपया तुमचे ई-मेल डीपीद्वारे सल्ल्यानुसार तुमचे ठेवीदार सहभागीदारकडे |
|                    |  |

कंपनीने सदस्यांना सभेच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून (रिमोट ई-वोटिंग) विद्युत मतदान प्रणालीने मत देण्यासाठी रिमोट ई-वोटिंग सुविधा दिलेली आहे. सदस्यांना एजीएम दरम्यान विद्युत स्वरुपाने मत देण्याची संधी (ई-वोटिंग) देण्यात येईल. ई-वोटिंग तसेच रिमोट ई-वोटिंगची पद्धत एजीएम सूचनेत नमुद

ऑलिम्पीक ऑर्डल इंडस्टीज लिमिटेडकरिता

ठिकाण: मुंबई दिनांक: १६.०८.२०२३

सही/-निपुन वर्मा पुर्णवेळ संचालक

# SURYODAY

## सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड सीआयएन : L65923MH2008PLC261472

नोंदणीकृत व कॉर्पोरेट कार्यालय : युनिट क्र. ११०१, शारदा टेरेसेस, प्लॉट क्र. ६५, सेक्टर - ११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई - ४०० ६१४. दूर. क्र. : + ९१ २२ ४१८५ ६७०० वेबसाइट : <u>www.suryodaybank.com</u> ई-मेल : <u>company.secretary@suryodaybank.com</u>

# व्हिडीओ कॉन्फरन्सिंग/ऑडिओ व्हिज्युअल मीन्सच्या माध्यमातून आयोजित करण्यात यावयाच्या १५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

याद्वारे **सूचना** देण्यात येत आहे की, कंपनी कायदा, २०१३ ('<mark>'कायदा'')</mark> च्या लागू तरतुदी व त्याअंतर्गत संस्थापित नियम सहवाचन सहवाचन कॉर्पोरेट कामकाज मंत्रालय (''**एमसीए**'') यांच्याद्वारे जारी परिपत्रक क्र १४/२०२०, दिनांक ०८.०४.२०२०, परिपत्रक क्र. १७/२०२०, दिनांक १३.०४.२०२० व परिपत्रक क्र. २०/२०२०, दिनांक ०५.०५.२०२१ सहवाचन अन्य संबंधित परिपत्रके यामध्ये परिपत्रक क्र ९०/२०२२ दिनांक २८.१२.२०२२ चा समावेश आहे तसेच भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ <mark>(''सेबी'')</mark> यांच्याद्वारे जारी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९, दि. १२.०५.२०२१, परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी?/सीआयआर/पी/२०२१/११, दिनांक १५.०१.२०२१, व परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२, दिनांक १३.०५.२०२२ सहवाचन सेबी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी २/पी/सीआयआर/२०२३/४, दि. ०५.०१.२०२३ व अन्य लागू परिपत्रके याअंतर्गत (यापुढे एकत्रितरीत्या '<mark>'लागू परिपत्रके'</mark>' म्हणून उल्लेखित) तसेच भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ (''**सेबी सूची विनियमन'')** यांच्या र्गत एजीएमच्या सचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण्याकरिता सर्योदय स्मॉल फायन बँक लिमिटेडच्या (''**बँक**'') सभासदांची पंधरावी (१५ वी) वार्षिक सर्वसाधारण सभा (''**एजीएम**'') गुरुवार दि. १४.०९.२०२३ रोजी दु. ४.३० वाजता भारतीय प्रमाण वेळ (भा. प्र. वे.) या वेळेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (''**व्हीसी'')**/अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (''ओ<mark>एव्हीएम'')</mark>च्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे तभासदांना सुचित करण्यात येत आहे की :

वरील निर्देशित परिपत्रकांच्या अनपालनांतर्गत ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते बँक/बँकेचे रजिस्टार व टान्सफर एजंट (''आरटीए'') (कागदोपत्री स्वरूपातील भागधारणांसंदर्भात) किंवा त्यांच्या संबंधित डिपॉझिटरीज्कडे गेंदवलेले असतील *(डीमटेरियलाइज्ड् स्वरूपातील भागधारणासंदर्भात)* **(''डीपीज्'')** अशा सर्व सभासदाना वित्तीय वर्ष २०२२-२३ करिताच्या वार्षिक अहवालासमवेत अन्य बाबींबरोबरच परोक्ष ई-मतदान व एजीएमदरम्यान ई-मतदानाची प्रक्रिया व स्वरूप निर्देशित करणाऱ्या एजीएमच्या सूचनेच्या प्रती इलेक्ट्रॉनिक

सभासदांनी नोंद घ्यावी की, संबंधित परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत, एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२२-२३ करिताचा वार्षिक अहवाल बँकेची वेबसाइट (https://suryodaybank.com) वर, स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाइट्स अर्थात बीएसई लिमिटेड (<u>https://www.bseindia.com</u>) नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया (https://www.nseindia.com)तसेच बँकेचे रजिस्टार व टान्सफर एजंट अर्थात केफिन टेक्नॉलॉजीस लिमिटेंड *(पूर्वीची केफिन टेक्नॉलॉजीस प्रायव्हेट लिमिटेर्ड* ('**'केफिनटेक/आरटीए**'' यांची वेबसाइट (https://evoting.kfintech.com) वरही उपलब्ध आहे. एजीएममध्ये सहभागी होण्याकरिताचे निर्देश तसेच ई-मतदानाकरिताची विस्तृत प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत

देण्यात येईल.

कायद्याचे अनुच्छेद १०३ अंतर्गत व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून सभेस उपस्थित राहणारे सभासव कोरमकरिता गणले जातील

बँकेच्या मर्व मभामरांना एजीएमच्या मचनेत विहित मर्व रुगवांवर दलेक्टॉनिक स्वरूपात मत देता येण्यामार्ट परोक्ष ई-मतदान सविधा तसेच एजीएमदरम्यान ई-मतदान (''**इन्स्टापोल**'') सविधा उपलब्ध करून देण्यात येईल. एजीएममध्ये उपस्थि असलेले व यापूर्वी परोक्ष ई-मतदानाद्वारे मत न दिलेल्या सभासदांकरिता एजीएमदरम्यान ई-मतदानाची सुविधा उपलब्धे करून देण्यात येईल. एजीएममध्ये सहभाग घेण्याकरिताचे निर्देश तसेच परोक्ष इलेक्टॉनिक मतदानाद्वारे सहभागाचे स्वरूप किंवा एजीएमदरम्यान ई-मतदान प्रणालीच्य माध्यमातून मत देण्याचे स्वरूप एजीएमच्या सूचनेत दिलेले आहे. काही शंका असल्यास <u>einward.ris@</u> kfintech.com किंवा company.secretary@survydaybank.com येथे लिहावे. ई-म तदानाच्या माध्यमातन मत देण्याकरिताची लॉग इन अर्हता सभासदांना ई-मेलदारे उपलब्ध करून देण्यात येईल. सदर लॉग इन अर्हतेचा वापर व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून एजीएममध्ये उपस्थित राहण्याकरिताही करता येऊ शकेल. पुढील तपशिलाकरिता, सभासदांनी एजीएमची सूचना पाहावी. कागदोपत्री स्वरूपातील बँकेचे शेअर्स असलेले सभासद भरलेला व स्वाक्षरीत फॉर्म आयएसआर

तसेच त्यासमवेत पॅन कार्डची स्व-साक्षांकित प्रत तसेच सेबीद्वारे त्यांचे परिपत्रक दि. १६.०३.२०२३ अंतर्गत अनिवार्य केलेले अन्य संबंधित दस्तावेज सादर करून आपला ई-मेल आयडी, संपर्क व अन्य केवायर्स तपशील नोंदणीकृत/अद्ययावत करू शकतील. अन्य आवश्यक तपशिलासमवेत सदर फॉर्म बँकेची वेबसाइट https://www.suryodaybank.com/Availing-investor वर तसेच केफिनटेक यांची वेबसाइट https://ris.kfintech.com/clientservices/isc/default.aspx#isc\_download\_hrd उपलब्ध आहे. भरलेले फॉर्म खालीलपैकी कोणत्याही एका प्रकारातून सादर करता येऊ शकतील

• इन पर्सन व्हेरिफिकेशन (आयपीव्ही) च्या माध्यमातून : भागधारक त्यांचे आवश्यक दस्तावेज केफिनटेक यांच्या कोणत्याही शाखेत सादर करू शकतील, ज्याचा तपशील kfintech.com/contact-us येथे

कागदोपत्री स्वरूपात: भागधारक आवश्यक दस्तावेजांच्या कागदोपत्री स्व-साक्षांकित करून टपालाद्वारे केफिन टेक्नॉलॉजिस लिमिटेड, युनिट : सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड, सेलेनियम बिल्डिंग. टॉवर - बी. प्लॉट क्र. ३१ व ३२, फायनान्शिअल डिस्ट्रिक्ट, नानकरामगुडा, सेरिलिंगमपल्ली हैदराबाद, रंगारेड्डी, तेलंगणा, भारत - ५०० ०३२ या पत्त्यावर पाठवू शकतील.

• इलेक्ट्रॉनिक माध्यमातून : भागधारक आवश्यक दस्तावेज ई-स्वाक्षरीसमवेत https://ris.kfintech.

com/clientservices/isc/default.aspx# येथे पाठवू शकतील. इलेक्ट्रॉनिक स्वरूपात बँकेचे भागधारक असलेले सभासद त्यांच्या संबंधित डीपीज्कडे आपला ई-मेल पत्ता

व मोबाइल क्रमांक पडताळणी/अद्ययावत करू शकतील. सभासदाचा ई-मेल आयडी यापूर्वीच बँक/आरटीए/डीपी यांच्याकडे नोंदणीकृत असल्यास संबंधित सभासदाच्या नोंदणीकृत ई-मेल पत्यावर एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२२-२३ करिताचा वार्षिक अहवाल यांच्यासमवेत ई-मतदानाकरिताची लॉग इन अर्हता पाठवण्यात येईल.

यासंदर्भातील सर्व पत्रव्यवहार आरटीए, केफिनटेक यांच्याकडे त्यांचा ई-मेल पत्ता <u>einward.ris@</u> kfintech.com येथे पाठवावा.

।।गु कायद्यांच्या अनुषंगाने एजीएमची सूचना सभासदांना त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल पत्त्यांवर पाठवण्यात येईल वरील माहिती ही बँकेच्या सभासदांची माहिती व लाभासाठी तसेच एमसीए व सेबी परिपत्रके, वेळोवेळी सुधारित गंच्या अनुपालनांतर्गत जारी करण्यात येत आहे.

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड करित सही/-कृष्ण कांत चतुर्वेदी कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी सभासदत्व क्र. एफ७२६४

## मुख्य कार्यालय – एम. एस. मीडिया ॲण्ड पब्लिकेशन प्रा. लि. करिता मुद्रक, प्रकाशक, व्ही.पी. चांदवडकर यांनी सोमानी प्रिंटींग प्रेस, गाला नं. ३ आणि ४, अमिन इंडस्ट्रीअल इस्टेट, सोनावाला क्रॉस रोड, नं. २, जवाहर नगर फाटक ब्रीज, गोरेगाव (पूर्व), मुंबई- ४०० ०६३ येथे छापून एम. एस. मीडिया ॲण्ड पब्लिकेशन प्रा. लि. केसर प्लाझा, ५०२ ए/विंग, प्लॉट नं.२३९. आर. डी. पी-६ म्हाडा लेआऊट, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई ४०००६७ येथून प्रसिद्ध केले. दूरध्वनी ः ०२२-२०८९१२७६, ०२२-२८६९७६४५/४७, ०९८३३८९१८८८, ९८३३८५२१११ फॅक्स :२८६८२७४४ अंकात प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेख यामधील व्यक्त झालेल्या मतांशी संपादक, संचालक सहमत असतीलच असे नाही. संपादक – डी. एन. शिंदे, कायदेविषयक सङ्कागार – अंड. भानुदास जगताप आणि एमकेएस लिगल असोसिएट्स, RNI No. MAHAMAR/2001/05426. ई-मेल: mumbai.lakshadeepp@gmail.com, lakshadeepp@rediffmail.com./msmedia@rediffmail.com, mumbailakshadeepnews@gmail.com.

दिनांक : १६ ऑगस्ट २०२३